

कक्षिठ पद / संवर्ग/ सेवामधून वरिष्ठ पद/ संवर्ग/
सेवामधौल पदोन्नतो करताना पाढावयाचो तत्वे.

निवड समितोने निवडस्यो तयार करताना विचारात
दयावयाच्या व्यक्तींची संख्या.

महाराष्ट्र शासन

सामान्य प्रशासन किंवाग,
शासन निर्णय क्रमांक : एसआरचॉ-१०८९/४०६/प्र. क्र. ५/८९/बारा,
मंत्रालय, मुंबई ४००० ०३२
दिनांक : १ ऑगस्ट, १९८९

- वाचा : १. शासन निर्णय, सामान्य प्रशासन किंवाग, क्रमांक-एसआरचॉ-१०७५/३४२/
दहा, दिनांक १ एप्रिल, १९७६
२. शासन निर्णय, सामान्य प्रशासन किंवाग, क्रमांक - एसआरचॉ-१०७७/
सोआर-३४३/७९/बारा, दिनांक १८ मे, १९८३

शासन निर्णय

=====

निवड समितोत सध्या रिक्त असलेल्या आणि पुढोल वर्षभराच्या कालावधीत
रिक्त होणा-या संग्राह्य रिक्त पदांपैको पदोन्नतोने भरावयाच्या पदांकरोता निवडसूचो
तयार करावयाचो असते. पदोन्नतोच्या प्रयोजनासाठो असलेल्या निवड समितोकडून
निवडसूचो तयार करताना पुरेशा व्यक्तींचा विचार घावा असे अपेक्षित आहे.

२. निवड समितोच्या विचारार्थ क्षेत्र (zone of Consideration)]
असलेल्या व्यक्तींच्या गोपनोय अभिलेखांचे अवलोकन करावे लागते. शासन निर्णय, सामान्य
प्रशासन किंवाग, क्रमांक - एसआरचॉ-१०७७/सोआर-३४३/७९/बारा, दिनांक १८ मे, १९८३
अन्वये निवड समितोच्या विचारार्थ क्षेत्र निश्चित करण्याबाबत शासनाचे क्षिमान आदेश
पुढोलप्रमाणे आहेत :-

"निवड समितोने निवडसूचो तयार करताना पुरेशा व्यक्तींचा विचार करावा
यांदृष्टोने जेव्हा निवडसूचो २५ किंवा क्यो नावांचो करावयाचो असेल तेव्हा निवड
समितोच्या विचारार्थ असलेल्या अधिका-याचो संख्या तयार करावयाच्या निवड
सूचोच्या तिपट तंखेतको असावो. जेव्हा निवडसूचो २५ पेक्षा अधोक नावांचो असेल
तेव्हा समितोच्या विचारार्थ अधिका-यांचो संख्या निवडसूचोच्या दुपट इतको असावो."

३. निवडसूचो तयार करताना क्षिमान आदेशानुसार विचारार्थ क्षेत्रोल सर्वच
उमेदवारांचा विचार करणे आवश्यक नसते. परंतु सवाची गोपनोय अडवाल अघ्यावत
करन / गोळा करून निवड समितोच्या सदस्यांना अवलोकनासाठो पाठवावे लागतात,
त्यामुळे निवडसूचो तयार करायला विलंब होतो. ज्यावेळो २५ टर्के पदावर गुणवत्तेच्या
निक्षणावर पदोन्नतो दयावयाचे आदेश डोते, त्यावेळो मोठ्या संखेचे विचारार्थ क्षेत्र
आवश्यक डोते. शासनाने २५ टर्के गुणवत्तेच्या निक्षणावर पदोन्नतो देण्याचे आदेश मागे

असणा-यांना निवडसूचोमध्ये जास्तोत जास्त ६/२ जागापर्यंतये वरचे स्थान देता येते. त्यामुळे या किंवाचा सखोल आणि सांगोपांग विचार करून शासन निवड तमितोच्या विचारार्थ केत्राच्या व्याप्तीतो संबंधोच्या विधमान आदेशात वदल करून विनराखोव पदांकरोता व राखोव पदातोल प्रत्येक प्रवर्गाकरोता विचारार्थ केत्र पुढोलप्रमाणे असावे असे आदेश देत आहे.

१. बिनराखोव [सर्वताधारण प्रवर्ग] पदांकरोता विचारार्थ केत्र.

अ] एक ते त्रीहोन नावांचो निवडसूचो करावयाचो असल्यात कमोत कमो सहा कर्मचा-यांचा /अधिका-यांचा विचार करण्यात यावा.

ब] चार ते दहा नावांचो निवडसूचो करावयाचो असल्यात निवडसूचोच्या आकाराच्या दुप्पट संख्येइतक्या कर्मचा-यांचा/अधिका-यांचा विचार करण्यात यावा.

क] दहापेक्षा जास्त नावांचो निवडसूची करावयाचो असेल तर निवडसूचोच्या आकाराच्या दोडपट संख्येइतक्या किंवा वोस पापैको जास्त असेल त्या संख्येइतक्या कर्मचा-यांचा/अधिका-यांचा विचार करण्यात यावा.

२. राखोव [अनुसूचित जातो/जमातो, विमुक्त जातो व भटक्या जमातो प्रवर्ग] पदांकरोता विचारार्थ केत्र.

वर्ग-३ ते वर्ग-१ मध्योल पहिल्या पदापर्यंतच्या पदांवर पदोन्नती देताना ५० बिंदू रोस्टरनुसार प्रत्येक मागातवर्गोर्य प्रवर्गातोल कर्मचा-यांसाठो/अधिका-यांसाठो जितको राखोव पदे असतोल त्या राखोव पदाच्या संख्येत अनुसरून वरोल माग [१] मध्योल [अ],[ब] आणि [क] मध्ये नमूद केलेल्या संख्येइतक्या मागातवर्गोर्य कर्मचा-यांचा/अधिका-यांचा देऊल विचार करण्यात यावा.

टिप :- मागातवर्गोर्यांक्राता राखोव अत्तेले पद अथवा पदे आरबंणमुक्त करण्याचे शासनाये आदेश झाल्यात त्या प्रमाणात वरोत माग [१] मध्योल विचारार्थ केत्र वाढून माग [२] मध्योल विचारार्थ केत्र कमो होईल.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,